

सीएमजे विद्यापीठ, शिलॉंग, मेघालय या  
विद्यापीठाच्या बनावट पीएच.डी/एम.फिल  
पदव्यांबाबत.

## महाराष्ट्र शासन

### उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासन परिपत्रक क्रमांक: एफपीपी २४११/ प्र.क्र. (२५९/१३) / विशि-३

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई-३२

तारीख: ७ जून, २०१३

### शासन परिपत्रक —

एम.फिल/पीएच.डी. पदवी प्रदान करण्याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने वेळोवेळी विनियम (Regulation) तयार केले आहेत. त्यानुसार ज्या विद्यापीठांनी एम.फिल/पीएच.डी. पदव्या प्रदान केल्या आहेत. त्या पदव्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वेळोवेळीच्या विनियमानुसार संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून विद्यापीठांनी प्रदान करणे अपेक्षित आहे. तथापी सीएमजे विद्यापीठ, शिलॉंग, मेघालय या विद्यापीठाने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या एम.फिल/पीएच.डी. पदव्या प्रदान करण्याबाबतच्या वेळोवेळी प्रसिध्द केलेल्या विनियमामधील कार्यपध्दतीचा अवलंब न करता पीएच.डी. पदव्या प्रदान केल्याचे निदर्शनास आले आहे. सदर सीएमजे विद्यापीठ, शिलॉंग, मेघालय या विद्यापीठाची पीएच.डी. पदवी संपादन केल्याचे कागदपत्र राज्यातील अकृषी विद्यापीठातील कार्यक्षेत्रातील अध्यापकांनी सादर केल्याचे निदर्शनास आले आहे..

२. सीएमजे विद्यापीठ, शिलॉंग, मेघालय या विद्यापीठाने विद्यापीठ अनुदान आयोगाने एम. फिल./ पीएच.डी. पदव्या प्रदान करण्याबाबत वेळोवेळी प्रसिध्द केलेल्या विनियमामधील कार्यपध्दतीचा अवलंब न करता पीएच.डी. पदव्यांचे प्रदान केले असल्याचे निदर्शनास आले असल्याने सदर विद्यापीठाच्या पीएच.डी. पदव्या अवैध ठरतात. यास्तव शासन याद्वारे सर्व अकृषी विद्यापीठांना खालीलप्रमाणे निर्देश देत आहे.

- (अ) राज्यातील अकृषी विद्यापीठातील तसेच संलग्नीत महाविद्यालयातील अध्यापकांच्या पदांवरील नियुक्तीसाठी ज्या उमेदवारांनी सीएमजे विद्यापीठ, शिलॉंग, मेघालय या विद्यापीठाकडून बनावट पीएच.डी/ एम.फील पदवी प्राप्त केल्याची प्रमाणपत्रे सादर केली आहेत, अशा उमेदवारांना अध्यापक पदांवर नियुक्त्या देण्यात येऊ नये.
- (ब) सीएमजे विद्यापीठ, शिलॉंग, मेघालय या विद्यापीठाकडील बनावट पीएच.डी/एम.फिल. प्रमाणपत्राच्या आधारे राज्यातील कोणत्याही अकृषी विद्यापीठात किंवा संलग्नीत महाविद्यालयात नियुक्त्या अथवा सेवा विषयक अन्य लाभ देण्यात आले असल्यास अशा नियुक्त्या तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात याव्यात. तसेच ज्या अध्यापकांनी सदर विद्यापीठाचे पीएच.डी पदवी प्रमाणपत्र सादर केले आहे व अशा अध्यापकांना आगावू वेतनवाढी व इतर सेवा विषयक अन्य लाभ देण्यात आले आहेत, ते काढून घेण्यात यावेत.
- (क) राज्यातील अकृषी विद्यापीठात/संलग्नीत महाविद्यालयात सीएमजे विद्यापीठाच्या बनावट पदव्यांच्या आधारे नियुक्त्या देण्यात आलेल्या उमेदवारांच्या विरोधात नियुक्ती प्राधिकाऱ्यांने फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत.
- (ड) राज्यात विद्यापीठात/संलग्नीत महाविद्यालयात सीएमजे विद्यापीठ शिलॉंग, मेघालय या विद्यापीठाप्रमाणेच इतर विद्यापीठांच्या बनावट पीएच.डी पदव्या उमेदवारांनी सादर केल्या असल्यास त्या पदवी प्रमाणपत्रांचीही विद्यापीठांनी पडताळणी करून प्रकरणपरत्वे कारवाई करावी.
- (इ) विद्यापीठे/ संलग्नीत महाविद्यालयात कार्यरत असलेल्या ज्या अध्यापकांनी पीएच. डी. प्रमाणपत्रे सादर केली आहेत त्या सर्व पीएच. डी. धारकांच्या पदव्याची तपासणी करून कुलगुरुंनी त्या वैध असल्याबाबत प्रमाणित करावे.
३. हे निर्देश महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम, १९९४ मधील कलम ८ (४) अन्वये शासनास प्राप्त असलेल्या अधिकारान्वये देण्यात येत आहेत.

सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०१३०६०७१५४८१८६३०८ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(प्र.गि. कानडे)

कार्यासन अधिकारी

प्रत,

१. मा. कुलपतींचे सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई.
२. मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव
३. मा. कुलगुरु, सर्व अकृषी विद्यापीटे,
४. कुलसचिव, सर्व अकृषी विद्यापीटे,
५. संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे
६. संचालक, तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
७. सर्व विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण/तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य
८. मा. मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
९. मा. राज्यमंत्री, उच्च व तंत्र शिक्षण यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
१०. प्रधान सचिव, उच्च व तंत्र शिक्षण यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई.
११. निवडनस्ती (विशि-३)